

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PB-1357

[Total No. of Pages : 4

[6224]-516

T.Y. B.Com.

355(K) : INSURANCE, TRANSPORT AND TOURISM - II
(2019 Pattern) (Semester - V)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the blanks. (Attempt any 5 out of 7) [5]

- i) Risk management is concerned with _____
 - a) Arranging and controlling of activities
 - b) Planning, arranging and controlling of activities
 - c) Managing of funds
 - d) Controlling
- ii) Which One of the Following, is the Basic Insurance Legislation of the Country, that governs Insurance Business in India?
 - a) Insurance Act, 1938
 - b) Insurance Regulatory and Development. Authority (I.R.D.A) Act, 1999.
 - c) Deposit Insurance and Credit Guarantee Corporation Act, 1961.
 - d) Public Liability Insurance Act, 1991.
- iii) Risk is evaluated on the basis of _____ theory
 - a) Variability
 - b) Contingency
 - c) Probability
 - d) Risk
- iv) Which types of insurance usually requires lower premium?
 - a) Group insurance
 - b) Whole life insurance
 - c) Health insurance
 - d) Term insurance

P.T.O.

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना : 1) सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
2) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

-
- प्रश्न 1)** अ) रिकाम्या जागा भरा. (7 पैकी कोणतेही 5 सोडवा) [5]
- i) जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित आहे.
अ) कामकाजाची व्यवस्था आणि नियंत्रण
ब) कामकाजाचे नियोजन, व्यवस्था आणि नियंत्रण
क) निधी व्यवस्थापन
ड) नियंत्रण ठेवणे
- ii) खालीलपैकी कोणता भारतातील विमा व्यवसायाचे संचालन करणारे देशाचे मूलभूत विमा कायदे आहे?
अ) विमा कायदा 1938
ब) विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आय. आर. डी. ए.) कायदा, 1999
क) ठेवी विमा आणि पत हमी कॉर्पोरेशन कायदा, 1961
ड) सार्वजनिक दायित्व विमा कायदा, 1991
- iii) जोखमीचे मूल्यमापन सिद्धांताच्या आधारे केले जाते.
अ) परिवर्तनशीलता ब) आकस्मिकता
क) संभाव्यता ड) जोखीम
- iv) कोणत्या प्रकारच्या विम्याससहसा कमी विमा हप्ता असतो?
अ) समूह विमा ब) संपूर्ण जीवन विमा
क) आरोग्य विमा ड) मुदत विमा
- v) मृत्यूच्या जोखमीवर विमा उतरवणे हा एक आहे.
अ) संमती ब) परवानगी
क) आश्वासन ड) खरेदीदार सावध रहाणे

- vi) पॉलिसी केव्हा संपेल ?
 अ) विमा हप्ता दिले नाहीत तर ब) आजारपणामुळे
 क) पत्ता बदलल्यामुळे ड) शहर सोडत असल्याने
- vii) विमा दाव्यासाठी जोखमीमुळे झालेला संबद्ध तोटा भरावा यासाठी निश्चित आणि असणे आवश्यक आहे.
 अ) मोजण्यायोग्य ब) गंभीर
 क) किरकोळ ड) यापैकी नाही
- ब) जोड्या जुळवा. [5]
- | | |
|-------------------|--------------------|
| i) मूलभूत जोखीम | अ) बेरोजगार |
| ii) विशिष्ट जोखीम | ब) स्थिर पर्यावरण |
| iii) स्थिर जोखीम | क) अपघात |
| iv) शुद्ध जोखीम | ड) शारीरिक अपंगत्व |
| v) वैयक्तिक धोका | ई) नैसर्गिक आपत्ती |

प्रश्न 2) टिपा लिहा. (4 पैकी कोणतेही 2) [10]

- अ) समर्पण मूल्य
 ब) जोखीम प्रतिबंध आणि टाळणे
 क) किंमतीची उद्दिष्टे
 ड) ग्राहक संरक्षण कायदा 1986

प्रश्न 3) अ) विम्याच्या हप्त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा. [8]

ब) विमा आणि जोखिम व्यवस्थापन तंत्रे स्पष्ट करा. [7]

प्रश्न 4) अ) दरगणनाचे तपशीलवार वर्णन करा. [8]

ब) सार्वजनिक दायित्व विमा कायदा 1991 अंतर्गत महत्वाचे कलम स्पष्ट करा. [7]

